

..(१)..

नियमित संक्षीप्त दावा. क्र. ४१/२०२३

नि.क्र.११ लगत

दि.१९.०९.२०२५

वादीतर्फे साक्षीदार क्र.१ चा शपथेवर जबाब

नांव :- सुरज कैलास ताटे, शाखा प्रमुख, बँक ऑफ महाराष्ट्र, पाटस शाखा, दौंड.

२४. माझ्या सरतपासातील सर्व मजकूर मला माझ्या वकीलांनी वाचून, समजून सांगितलेला असून तो माझ्या माहितीप्रमाणे खरा व बरोबर आहे.

श्रवणोत्तर स्वीकृत.

(एस.ए.विराणी)

दि. १९.०९.२०२५.

सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर,  
दौंड, जि. पुणे.

वादीतर्फे सा.क्र.१ चा पुढील सरतपास वादीतर्फे विद्वान विधीज्ञ श्री. वाय. पी. ढमाल  
यांच्यातर्फे शपथेवर सुरु:-

२५. मी दि.०५.०६.२०२५ पासून शाखा अधिकारी म्हणून पाटस शाखेत काम करीत आहे. प्रस्तुतचा दावा दाखल करतेवेळी त्या शाखेचे किशोर झा हे शाखा अधिकारी होते. सदरचा दावा चालविण्याबाबत मला शाखाधिकारी म्हणून अधिकार प्राप्त आहेत त्याबाबतचा अधिकारपत्र दाखल केलेला आहे. आता मला दाखविण्यात आलेला नि.१२/१ वरील अनेक्स्चर १ वरील कागद हे शाखाधिकारी यांना प्राप्त असलेले अधिकारपत्र आणि माझा पाटस शाखा येथे बदली झाल्याबाबतचा आदेश आहे. त्यावर डेप्युटी जनरल मॅनेजर यांचा सही व शिक्का आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. १३ देण्यात येते.

२६. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/२ वरील जोडपत्र (अनेक्स्चर) २ म्हणून दाखल कागद हे प्रतिवादी विठ्ठल गोविंद पंडित याने पिक कर्ज मंजूरी पत्र दि. २७.०१.२०१७ रोजीचा आहे. त्यावर प्रतिवादीची सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. १४ देण्यात येते.

२७. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/३ वरील जोडपत्र (अनेक्स्चर) २ म्हणून दाखल कागद हे प्रतिवादी विठ्ठल गोविंद पंडित याने पिक कर्जाकरिता दिलेला

..(२)..

अर्ज दि. २७.०१.२०१७ रोजीचा आहे. त्यावर प्रतिवादीची सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. १५ देण्यात येते.

२८. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/४ वरील जोडपत्र (अनेकस्वर) ४ म्हणून दाखल कागद हे डिमांड प्रॉमिसरी नोट आहे. त्यावर प्रतिवादीची सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. १६ देण्यात येते.

२९. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/५ वरील जोडपत्र (अनेकस्वर) ५ म्हणून दाखल कागद हे लेटर ऑफ अँथॉरिटी आहे. त्यावर प्रतिवादीची सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. १७ देण्यात येते.

३०. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/६ वरील जोडपत्र (अनेकस्वर) ६ म्हणून दाखल कागद हे Declaration of borrower and guarantor आहे. त्यावर प्रतिवादीची सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. १८ देण्यात येते.

३१. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/७ वरील जोडपत्र (अनेकस्वर) ७ म्हणून दाखल कागद हे Agreement for Mahabank Kisan Credit प्रतिवादीसोबत दि. २७.०१.२०१७ रोजी करण्यात आलेल्याचे अस्सल प्रत आहे. त्यावर प्रतिवादीची सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. १९ देण्यात येते.

३२. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/८ वरील जोडपत्र (अनेकस्वर) ८ म्हणून दाखल कागद हे हायपोथिकेशन डीड प्रतिवादीतर्फे आहे. त्याच्यावर प्रतिवादीची सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. २० देण्यात येते.

३३. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/९ वरील जोडपत्र (अनेकस्वर) ९ म्हणून दाखल कागद हे डीड ऑफ गॅरंटी दि.२७.०१.२०१७ चा आहे. त्याच्यावर प्रतिवादीची सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. २१ देण्यात येते.

३४. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/१० वरील जोडपत्र (अनेकस्वर) १० म्हणून दाखल कागद हे Charge declaration of mortgage आहे. त्याच्यावर प्रतिवादीची सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. २२ देण्यात येते.

३५. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/११ वरील जोडपत्र (अनेकस्वर) ११ म्हणून दाखल कागद हे Balance and Security confirmation letter by borrower दि. २४.०१.२०२० रोजीचा आहे. त्यावर प्रतिवादीचा सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. २३ देण्यात येते.

३६. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/१२ वरील जोडपत्र (अनेकस्वर) १२ म्हणून दाखल कागद हे आमच्या वकील दिप्ती विठ्ठल खैरे यांच्यामार्फत प्रतिवादीना पाठविलेली दि. २६.१२.२०२२ रोजीची डिमांड नोटीसची स्थळप्रत आहे. सदरची नोटीसवर वकीलांची सही नसल्यामुळे त्याला निशाणी देण्यात येत नाही. सदरचे नोटीस पाठविल्याबाबत पोस्टाची पोचपावती आहे. पावतीस जनरल क्लॉजेस अॅक्टनुसार नि. २४ देण्यात येते.

३७. आता मला दाखविण्यात आलेल्या नि. १२/१३ वरील जोडपत्र (अनेकस्वर) १३ म्हणून दाखल कागद हे प्रतिवादीच्या खात्याचे Account statement दि.२७.०१.२०१७ ते दि.३०.०८.२०२२ पर्यंतचा आहे. त्यावर शाखाधिकारी यांचा सही व शिक्षा आहे. त्यानुसार दि. २३.०२.२०२३ रोजी रु. ३,९२,६१८/- बाकी आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. २५ देण्यात येते. सदरचे अकाउंट स्टेटमेंट संगणकीय प्रत असल्यामुळे त्याबाबतचे ६५ ब नुसार प्रमाणपत्र जोडलेले आहे. त्यावर माझी सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. २६ देण्यात येते. सदरचे अकाउंट स्टेटमेंट संगणकीय प्रत असल्यामुळे त्याबाबतचे बँकर्स बुक्स ऑफ एविडन्सनुसार प्रमाणपत्र जोडलेले आहे. त्यावर माझी सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि. २७ देण्यात येते.

सरतपास पूर्ण.

सदरचा दावा प्रतिवादीविरुद्ध एकतर्फी चालल्यामुळे उलटतपास घेण्यात आला नाही.

श्रवणोत्तर स्वीकृत.

Sd/-

(एस.ए.विराणी)

दि. १९.०९.२०२५.

सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर,  
दौंड, जि. पुणे.